

⊕ www.pclindia.in⋈ info@pclindia.in

⊪ +91 217 2357645

Date: 27th May 2023

+91 9168646531/32/33

©IN L24231PN1992PLC067126

#### PCL/SEC/23-24/023

То	То
National Stock Exchange of India Limited,	BSE Limited,
"Exchange Plaza" 5th Floor,	Phiroze Jeejeebhoy Towers,
Plot No. C-1, G Block,	Dalal Street,
Bandra Kurla Complex, Bandra (East),	Mumbai - 400001
Mumbai – 400051	
NSE Scrip Code - PRECAM	BSE Scrip Code – 539636

Subject: Newspaper Publication of Audited Financial Results for the Quarter and Financial Year ended 31st March 2023 pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has published Extract of Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter and Financial Year ended 31<sup>st</sup> March 2023 on **27<sup>th</sup> May 2023** in the following newspapers:

Sr No	o. Name of Newspaper	Language	Editions
1	Tarun Bharat	Marathi	Solapur
2	Business Standard	English	All

Please find enclosed herewith the above-mentioned Newspaper Clippings. You are requested to take the same on record.

Yours Sincerely,

For Precision Camshafts Limited

Ravindra R. Joshi

Whole-time Director and CFO

DIN: <u>03338134</u>

**Archean Chemical Industries Limited** CIN: L24298TN2009PLC072270 Regd Office: No.2, North Cresent Road, T Nagar, Chennai - 600 017

Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023

							· · · · · · · · · · · · · · · · · · ·		(Ks. in i	Lakns, except	per snare data <u>)</u>
				Stand	alone				Consc	olidated	
SI. No	Particulars	Quarter ended March 31, 2023	Quarter ended December 31, 2022	Quarter ended March 31, 2022	Year ended March 31, 2023	Year ended March 31, 2022	Quarter ended March 31, 2023	Quarter ended December 31, 2022	Quarter ended March 31, 2022	Year ended March 31, 2023	Year ended March 31, 2022
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1. 2.		39,095.39	37,258.70	37,639.74	148,524.48	114,308.00	39,070.62	37,239.65	37,614.46	148,433.72	114,282.72
3.	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	18,238.95	13,145.09	10,726.26	51,307.87	25,141.75	18,201.78	13,117.94	10,690.79	51,167.60	25,101.28
4.	(after Exceptional and/or Extraordinary items)	18,238.95	13,145.09	10,726.26	51,307.87	25,141.75	18,201.78	13,117.94	10,690.79	51,167.60	25,101.28
5.	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	13,682.06	9,828.48	8,192.01	38,365.38	18,861.39	13,650.95	9,806.07	8,156.54	38,255.92	18,820.92
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13,709.08	9,835.70	8,208.56	38,393.90	18,871.26	13,677.97 2,461.06	9,813.29	8,173.09	38,284.44	18,830.79
6. 7. 8.	,	2,461.06	2,461.06	1,926.67	2,461.06 140,790.85	1,926.67 24,342.36	2,401.00	2,461.06	1,926.67	2,461.06 140,640.93	1,926.67 24,301.89
0.	Earnings per Share (of ₹ 2/- each)  Basic  Diluted	11.12 11.07	8.77 8.73	7.93 7.93	34.76 34.69	18.26 18.26	11.09 11.05	8.75 8.71	7.90 7.90	34.66 34.59	18.22 18.22

#### Notes

- a) The Consolidated and Standalone Financial Results for the quarter and financial year ended 31st March 2023, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective
- b) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and financial year ended 31st March 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of Financial Results for the quarter and financial year ended 31st March 2023, are available on the websites of the Stock Exchanges
- I.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the Company's website at www.archeanchemicals.com.

c) Figures for the previous periods/year have been re-classified/re-arranged/re-grouped to conform to classifiaction of current period, wherever necessary.
d) The board of directors have recommended a final dividend of Rs. 2.50 (125%) per equity share of Rs. 2 each for FY 2022-23 amounting to Rs. 30.76 crores

Place : Chenna Date: May 26, 2023 For and on behalf of the Board of Directors of Archean Chemical Industries Limited

MKICL

PARTICULARS

1. Total income from operations

let profit/(loss)for the period (before exceptional and /or Extraordinary item

Net profit/[loss) for the period before tax (ater Exceptional and/ or Extrordinary item

Net profit/(loss) for the period (after tax afte Exceptional and/ or Extrordinary items)

otal Comprehensive Income for the period Comprising Profit/(Loss) for the period (after and other Comprehensive Income (after tax)

Paid-up equity share capital (Face Value of the Share is Rs. 5/- each)

Earnings per share (of Rs. 5/- each) (for

ontinuing and discontinued operati

8. Diluted

Place: Chennal 600034 Date: 25.05.2023

Managing Director



#### **ORISSA BENGAL CARRIER LTD.**

CIN: L63090CT1994PLC008732 Registered Office: Jiwan Bima Marg, Pandri Raipur (CG) 492001 Corporate Office: A-1, Third Floor, CG Elite Complex, Opposite Mandi Gate, Pandri, Raipur (C.G.) 492001, Website: www.obclimited.com, email(s): cs@obclimited.com | Tel: +91-771 2281324 | 0771-4054518

#### EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER **AND YEAR ENDED MARCH 31, 2023**

					,	RS. IN Lakns)	
S.	Particulars	STANDALONE					
No.	. a.		QUARTER EN	DED	YEAR ENDED		
		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	
1	Total Income From Operations	8125.01	9295.06	8656.55	36851.73	30644.65	
2	Net profit/(loss) for the period before tax	(674.87)	326.73	293.06	500.36	1061.78	
3	Net profit/(loss) for the period after tax	(509.42)	239.03	217.41	366.92	783.15	
4	Total comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(506.17)	239.03	217.84	370.17	783.58	
5	Equity Share Capital				2108.28	2108.28	
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet				6463.09	6092.91	
7	Earning per share (Face value of Rs. 10 each)	(2.42)					
l)	Basic (Rs.)	(2.40)	1.13	1.03	1.76	3.71	
II)	Diluted (Rs.)	(2.40)	1.13	1.03	1.76	3.71	

Note: The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Financial Results are available on the websites of the Stock Exchanges viz. BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com and the website of the company at www.obclimited.com.

For, Orissa Bengal Carrier Ltd. Sd/- Ravi Agrawal Managing Director, DIN:01392652 Date: 27.05.2023

**KOTHARI INDUSTRIAL CORPORATION LIMITED** 

Regd. Office: 'Kothari Buildings' 114, Mahatma Gandhi Salai, Nungambakkam, Chennai - 600 034. Email id: enquiries@kotharis.in

year ended

957.64 945.77

(1747.17) (1261.83)

(1977.17) (1092.29)

(1099.04)

(1066.81)

955.54

(5.75)

(5.75)

(1977.17)

(1991.17)

955.54

(10.35)

a) The above is an extract of the detailed format of statement of quarter and year ended Audited financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosi Requirements) Regulations, 2015 (as amended). The full format of quarter and year ended Audited financial results are available on the Stock Exchange website: www.bseindia.com and on the company's

(10.35)

EXTRACTS OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH 2023

Consolidated

164.93

(1099.39)

1383.44

1390.19)

1357.96

955.54

(7.27)

(7.27)

b) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 25, 2023.

Quarter ended

(Un-Audited

167.04

(437.56)

(437.56)

(437.56)

955.54

(2.29)

(2.29)

(Audited)

415.60

(568.85)

(798.85)

(812.85)

955.54

(4.18)

(4.18)

CIN No. L24110TN1970PLC005865

31.03.2023 31.12.2022 31.03.2022 31.03.2023 31.03.2023 31.03.2023 31.03.2022 31.03.2023 31.03.2023 31.03.202

(Audited) (Audited) (Audited) (Audited) (Un-Audited) (Audited) (Audited) (Audited)

167.04

(437.34)

(437.34)

(437.34)

955.54

(2.29)

(2.29)

415.60

(568.76)

(798.76)

(812.76)

955.54

(4.18)

(4.18)



#### PRECISION CAMSHAFTS LIMITED

Regd. Office : E-102/103 MIDC, Akkalkot Road, Solapur, MH 413006 CIN: L24231PN1992PLC067126

**Extract of Audited Consolidated Financial Results** for the Quarter and Year ended March 31, 2023 [(Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015]

(Rs. in Lakhs, except Earnings per share)

		Consolidated					
Sr. No.	Particulars	Quarter ended March 31, 2023	Year ended March 31, 2023	Quarter ended March 31, 2022			
		(Audited)	(Audited)	(Audited)			
1.	Revenue From Operations	27,857.11	1,08,014.49	22,902.75			
2.	Profit / (Loss) Before Exceptional Item & Tax	1,131.20	6,027.80	(592.01)			
3.	Profit / (Loss) Before Tax	1,131.20	6,027.80	847.78			
4.	Profit / (Loss) for the Period / Year	1,110.94	4,628.59	697.20			
5.	Total Comprehensive Income / (loss)	1,082.97	4,536.67	769.98			
	(after tax)						
6.	Paid up Equity Share Capital	9,498.58	9,498.58	9,498.58			
	(Equity Share of 10/- each)						
7.	Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	-			
8.	Earnings per share (of Rs.10/- each)						
	Basic :	1.17	4.87	0.73			
	Diluted:	1.17	4.87	0.73			

- 1. The above financial results for the quarter and year ended March 31, 2023 have been subjected to audit by the statutory auditors of the Group and reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Holding Company at the meeting held on May 26, 2023.
- 2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements (LODR')) Regulations, 2015. The full format of the audited Standalone & Consolidated Financial Results of the Company are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website
- 3. These Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under and in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular no. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July, 2016.
- 4. The board of directors of the holding company have recommended the final dividend of Rs 1/, per equity share of the face value of Rs 10 per equity share for the year ended March 31, 2023. The payment of dividend is subject to approval of shareholders at the ensuing Annual General meeting of the holding

5. Key Standalone Financial information

(Rs. in Lakhs)

			Standalone	
Sr. No.	Particulars	Quarter ended March 31, 2023	Year ended March 31, 2023	Quarter ended March 31, 2022
		(Audited)	(Unaudited)	(Audited)
1.	Revenue from Operations	16,880.03	62,634.38	15,025.52
2.	Profit / (Loss) Before Exceptional Item and Tax	1,986.62	8,341.06	2,190.63
3.	Profit / (Loss) Before Tax	1,986.62	8,341.06	2,190.63
4.	Profit / (Loss) for the period	1,403.80	6,094.82	1,624.92
5.	Total Comprehensive Income / (loss)	1,391.89	6,108.40	1,716.32
	(after tax)	1	1	1
oxdot		1		

Place : Pune Date: May 26, 2023 For and on behalf of the Board of Directors

Ravindra R. Joshi

### Mother Dairy Calcutta P.O.- Dankuni Coal Complex Dist: Hooghly, Pin - 712310.

Ref No.: WBMDC/PUR/23-24/ TENDER-008 Dated: 25.05.2023 Mother Dairy Calcutta invites e-tender (2nd Call) offer for 'Conversion To Skimmed Milk Powder From Skimmed Milk" Please visit www.motherdairy calcutta.com & www.wb tenders.gov.in for details. Last date of uploading of online offer is 19.06.2023 upto 02.00 p.m.

Chief General Manager

## **Get insights**

from wherever you are



The **ALL-NEW Business Standard App** Making Devices Smart, Insight Out.





**Business Standard** Insight Out

f bsindia bsindia

business-standard.com

# Precot

## **Precot Limited**

(CIN: L17111TZ1962PLC001183)

SF No.559/4, D-Block, 4th Floor, Hanudev Info Park, Nava India Road, Udaiyampalayam, Coimbatore - 641 028 Tel: 0422-4321100 Fax: 0422-4321200 Email: secretary@precot.com Website: www.precot.com STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31-MARCH-23

Rs. in Lakhs Quarter ended Year ended Quarter ended Year ended 31-Mar-23 | 31-Mar-22 | 31-Mar-23 | 31-Mar-22 | 31-Mar-23 | 31-Mar-22 31-Mar-23 31-Mar-22 **Particulars** Unaudited **Audited** Unaudited **Audited** Standalone Consolidated Total income from operations (net) 24,170.40 28,689.24 96,106.08 99,977.21 24,170.40 28,689.24 96,106.08 99,977.21 Net profit/(Loss) for the period (before tax and (1,259.09) 2,883.98 (3,452.29) 13,374.96 (1,259.09)2,883.98 (3,452.29)13,374.96 exceptional items) Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional items) (1,259.09)2,883.98 (3,452.29) 13,374.96 (1,259.09)2,883.98 (3,452.29)13,374.96 Net profit/(Loss) for the period after tax (after exceptional items) (890.41)2,424.63 (2,602.26) 10,541.87 (890.41 2,424.63 (2,602.26)10,541.87 Total Comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)) (1,343.61)2,564.53 (3,121.03) 10,250.72 (1,343.61)2,564.53 (3,121.03)10,250.72 1,200 1,200 1,200 1,200 1,200 **Equity Share Capital** 1,200 1,200 1,200 39,371.26 43,212.29 37,031.26 40,872.29 Other Equity Earnings Per Share of Rs.10/- each (Basic & Diluted) (21.69) (7.42)20.21 87.85 (7.42)20.21 (21.69)87.85

The above is an extract of the detailed format of the financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the company's website (www.precot.com) and Stock Exchange website (www.nseindia.com).

Place: Coimbatore Date: 26.05.2023

For Precot Limited Ashwin Chandran (DIN: 00001884) Chairman & Managing Director



**BLACK ROSE INDUSTRIES LIMITED** 

**BLACK ROSE** 

Chairman & Managing Director

(RS. IN LAKHS)

Standalone

164.93 957.64 945.77

(1099.36) (1746.86) (1261.64

(1383.41) (1976.86) (1092.10

(1390.16) (1976.86) (1098.85

955.54

(10.34)

(By Order of the Board

(7.27) (10.34)

For Kothari Industrial Corporation Limite Pradip D Kothari, Chairma

(1066.62

955.54

(5.75

(5.75)

(1357.93) (1990.86)

955.54

(7.27)

Quarter ended year ended

Regd. Off.: 145/A. Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 021 • Tel.: +91 22 4333 7200 • Fax: +91 22 2287 3022 tor@blackrosechemicals.com • Website: www.blackrosechemicals.com • CIN: L17120MH1990PLC054828

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 ST MARCH, 2023 Figures ₹ in Lakhs except EPS

			Standalone			Consolidated	
SI. No.		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
IVO.	Faiticulais	31.03.2023	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2023	31.03.2022
		(AUDITED)	(AUDITED)	(AUDITED)	(AUDITED)	(AUDITED)	(AUDITED)
1	Total income from operations	7,749.50	27,809.19	8,689.06	11,116.86	43,044.03	13,450.29
2	Net Profit/(Loss) for the period before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items	226.72	904.07	668.82	256.04	1,095.17	778.58
3	Net Profit/(Loss) for the period before Tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	226.72	904.07	668.82	256.04	1,095.17	778.58
4	Net Profit/(Loss) for the period after Tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	160.47	657.69	501.22	181.40	791.87	572.78
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	158.06	656.70	515.15	178.97	790.88	586.71
6	Equity Share Capital	510.00	510.00	510.00	510.00	510.00	510.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of previous year	11,667.54	11,667.54	11,330.11	12,197.80	12,197.80	11,724.83
8	Earning Per Share (of ₹ 1/- each)						
	(for continuing and discontinued operations)						
	Basic:	0.31	1.29	0.98	0.36	1.55	1.12
	Diluted:	0.31	1.29	0.98	0.36	1.55	1.12
No		0.31	1.29	0.98	0.36	1.55	E Limite

lote: The above is an extract of the detailed Standalone and Consolidated financial results for the quarter ended 31st March, 2023 filed with BSE Limited und Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated financial results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.blackrosechemicals.com.

For and on behalf of the Board of Director

Executive Director (DIN: 00351425)



#### **ALLIED DIGITAL SERVICES LIMITED**

CIN: L72200MH1995PLC085488

Regd. Office: Premises No.13A, 13th Floor, Earnest House, Back Bay Reclamation, NCPA Road, Block III, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel: 022-66816400; Website: www.allieddigital.net; Email: cs@allieddigital.net / investors@allieddigital.net

#### EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON MARCH 31, 2023 (Rs. in lacs)

		Standalone Consolidated			lidated				
Sr.	Particulars Particulars	Quarte	Quarter Ended		Year ended		r Ended	Year ended	
No.	i articulars	30.09.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022	31.03.2022
		Un-Audited	Un-Audited	Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	Audited
1	Total income from operations (net)	6,564	4,498	21,029	12,258	16,623	15,642	66,007	48,468
2	Net Profit / (Loss) for the period								
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	222	403	1,320	807	1,327	2,217	7,296	4,971
3	Net Profit / (Loss) for the period before tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	222	403	1,320	807	1,327	2,217	7,296	7,352
4	Net Profit / (Loss) for the period after tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	78	285	931	569	950	1,680	5,573	6,101
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and								
	Other Comprehensive Income (after tax)]	(4,549)	426	(3,726)	662	(3,709)	1,907	823	6,293
3	Equity Share Capital	2,742	2,732	2,742	2,710	2,742	2,710	2,742	2,710
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the								
	Balance Sheet of previous year)	42,567	46,577	42,567	46,577	50,853	50,428	50,853	50,428
3	Earnings Per Share (of Rs. 5/- each)								
	(for continuing and discontinued operations)								
	Basic :	-8.47	0.54	-6.90	1.09	-6.88	3.02	1.26	11.66
	Diluted :	-8.20	0.50	-6.67	1.02	-6.62	3.01	1.23	10.94

#### Notes:

Place: Mumbai

Date: 25.05.2023

- 1. The above is an extract of the detailed format of audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 filed with the Stock Exchange under Reg. 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full fromat of the said Results are available on the
- website of Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the Company i.e. www.allieddigital.net. 2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 25, 2023.
- 3. The Board of Directors have proposed a final dividend of Rs. 1.25 per equity share for the year ended March 31, 2023 subject to the approval of the shareholders at the ensuing Annual General Meeting.

Nitin Shah



तमाम लोकांस खास करुन, मौजे बार्शी व परिसरातील लोकांस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की.

खरेदीपूर्व जाहीर नोटीस

िडि. सोलापूर व सब डि. बार्शी पैकी मौजे बार्शी येथील गट क्र. ८५४ याचा जुना गट नं. ८४८ यातील प्लॉट नं. ५२ याचे क्षेत्रफळ १००० चौ. फूट (९२९४ चौ.मी.) याची पूर्व पश्चिम लांबी ५० फूट व दक्षिण उत्तर लांबी २० फूट याची वागणूक व पाणी पश्चिम बाजूचे रस्त्याने जाते. याची चतुःसिमा-पूर्वेस- गुंड यांची जमीन, दक्षिणेस-गुंजाळ यांचा प्लॉट, पश्चिमेस- रस्ता, उत्तरेस- प्लॉट नं. ५३, येणेप्रमाणे वर्णन केलेली मिळकत ही अलका महादेव जाधव यांच्या नावाची नोंद असून क्षेत्रफळ ९२ चौ.मी असे नोंद आहे. वर वर्णन केलेली मिळकत ही अलका महादेव जाधव यांनी त्यांच्या कायदेशीर अडचणीपोटी विक्रीस काढलेली असून सदर मिळकतीचा आमच्या अशिलासोबत खरेदीचा व्यवहार ठरलेला आहे व आमचे अशिलाने सदर व्यवहारापोटी काही रक्कम इसारापोटी अलका महादेव जाधव यांना दिलेली आहे व वर नमूद मिळकत आमचे अशिल रजि. खरेदी करणार आहे.

सबब वर वर्णन केलेल्या मिळकतीच्या संदर्भाने जर कोणाची काही हितसंबंध निर्माण झालेले असल्यास किंवा कोणाचे काही हितसंबंध निर्माण होणार असल्यास तसेच क वर्णन केलेल्या मिळकतीच्या संदर्भाने जर कोणी इसारपावती, साठेखत, बक्षीसपत्र, मत्यपत्र गहाणखत, कर्ज, बोजा, पोटगी इत्यादी स्वरुपाचा त्रयस्थास हस्तांतरण होईल अशा प्रकारच दस्त झालेला असल्यास संबंधित व्यक्तीने ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झालेपासन खालील पत्त्यावर आपली लेखी तकार ५ दिवसांच्या आत नोंदवावी जर कोणाची काही हरकत आली नाही याची खात्री झालेनंतर आमचे अशिल वर नमूद मिळकतीचे खरेदीखत करु-घेतील. त्यानंतर कोणाचीही तक्रार आमचे अशिल ऐकून घेणार नाहीत. कोणाचीही फसगत होवू नये म्हणून ही जाहीर नोटीस दिली असे. दिनांक : २६/५/२०२३

> सही / ॲडव्होकेट पद्माकर बिभीषण काटमोरे,

B.A. (HON'S) LL.B. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, बार्शी ता. बार्शी, जि. सोलापूर मो.नं. ९८२२७४३८३४ अशिलातर्फे ॲडव्होकेट

जाहीर प्रसिध्दीकरण

क्रि. की अर्ज १२७/ २०२३

#### अक्कलकोट येथील मे. ज्युडी. मॅजि. वर्ग-१ यांचे कोर्टात

श्री. दत्तात्रय चिदानंद लोणी

ग्रामविकास अधिकारी, ग्रा.पं. वागदरी

- सामनेवाला

ज्याअर्थी वरील अर्जदारांनी या न्यायालयात कि. कि. अर्ज नं १२७/२०२३ जन्म-मृत्यू अधिनियम कलम १३ (३) अन्वये दाखल केलेला आहे. अर्जदाराचे आजोबा के. मलकप्पा पिरप्पा लोणी याचा मृत्यू दि.०२/०८/१९६९ रोजी वागदरी ता अक्कलकोट येथे राहत्या घरी झाला असल्याने त्यांच्या मृत्यु तारखेची नोंद वागदरी ता. अक्कलकोट येथील ग्रामपंचायत दप्तरी होऊन मिळणेकरीता अर्जदाराने मे कोर्टात अर्ज दाखल केला आहे

त्या अर्थी या नोटीसीने कळविण्यात येते की, उक्त अर्जाबाबत अर्जदाराचे आजोबा कै. मलकप्पा पिरप्पा लोणी यांचा मृत्यू अथवा मृत्यू तारखेबाबत कोणाची काही हरकत असल्यास अथवा उक्त अर्जाच्या पष्टर्थ अथवा विरुद्ध कोणाचे काही म्हणणे असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांत अथवा दि.०३/०७/२०२३ रोजी या न्यायालयात हजर राहून आपली हरकत नोंदवावी, अन्यथा कोणाची हरकत नाही असे समजून उक्त अर्जदाराच्या अर्जावर पुढील आदेश करण्यात येईल व त्याप्रमाणे अर्जदाराचे आजोबा कै. मलकप्पा पिरप्पा लोणी यांच्या मृत्यू तारखेची नोंद होण्याचा आदेश मे. कोर्टातर्फे देण्यात येईल. दि. २६/०५/२०२३

सही/-कनिष्ठ लिपीक



सही/-सह. अधिक्षक दिवाणी व फौजदारी न्यायालय, अक्कलकोट



आंचलिक कार्यालय : सह्यादी शॉपिंग सेंटर. रेल्वे लाईन्स, सोलापुर - ४९३००९ फोन : २३१९४७६ ते २३१९४७९

#### बॅक ऑफ इंडिया मोहोळ शाखेकरीता जागा पाहिजे

बँक ऑफ इंडिया, सोलापूर अंचल, मोहोळ शाखेकरीता १५०० स्क्रे. फुट जागा लिज तत्वावर प्रस्ताव आमंत्रित करीत आहे. तपशिलवार माहिती बँकेच्या मोहोळ शाखा-नगरपरिषद बिल्डींग, मेन रोड, मोहोळ, येथे उपलब्ध आहे.

आंचलिक प्रबंचक सोलापूर अंचल



कॅनफिन होम्स लि. सि. न. १२४/५, मेलडी बिझनेस सेंटर, पहिला मजला,

ऑफिस क. ३ व ४, सीलापूर जनता सह. वैकेच्या वा, इडियन मंडिल म्कुल्जनत, मजरेवाडी, जुळे सीलापूर, उत्तर सीलापूर, जि. सोलापूर-४१३००८. मी. ०२१७२९५१०२७ / ०८९०४०५०२८४ CIN: L85110KA1987PLC008699 E-Mail ID : solapur@canfinhomes.com

### मागणा सुचना

दि सेक्यराईटेशन ॲन्ड रिकन्टक्शन ऑफ फायनान्यिशल असेटस ॲन्ड एन्फोर्सगेंट ऑफ सेक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (क. ५४ ऑफ २००२), कलम १३(२) अन्वये

- १. श्री. विश्वनाथ अंबादास दुस्सा (कर्नदार), रा. ३४/२/११५, न्यु पाच्छा पेठ, साई बाबा चौंक,
- ७० फुट रोड जबळ, उत्तर सोलापूर, सोलापूर-४१३००६ (महाराष्ट्र) . सी. सिध्दम्मा अंबादास दुस्सा (सह कर्जदार), रा. ३४/२/११५, न्यु पाच्छा पेठ, साई बाबा चीक ७० फुट रोड जबळ, उत्तर सोलापूर, सोलापूर-४१३००६ (महाराष्ट्र)
- अंबादास नगरिंग गडूम (जामिनदार), रा. ११०५/५, न्यु पाच्छा पेठ, व्यंकटेश वर्ग कॉम्प्लेक्स्,
- बैंक ऑफ महाराष्ट्र पाठीमार्ग, सोलापूर-४१३००६ (महाराष्ट्र) ह्यातील क. १ व २ यांनी आमच्या बैंकेच्या शाखेतून गृहकर्ज घेतले असून त्यास तारण परणून खालील

क. १. श्री. विश्वनाथ दुस्सा आणि क.२ सिध्दाम्मा अंबादास दुस्सा यांच्या मालमत्ता गहाण ठेवली आहे. दि. २.५.२०२३ अखेर आपणाकडून में, ४०.७७.२९२ व व्याज व इतर खर्चांमह कॅनफिन्स होम लि.

#### तारण डेवलेल्या मालमत्तचे वर्णन

मालमत्ता क्र. (अ): जुना सं. नं. ११०/२, नवीन स. नं. १०८/२, सोनिया नगर प्लॉट क्र. अ-३७ कसवे सोलापुर, ता. उत्तर सोलापुर, जि. सोलापुर येथील सिध्दीमवन अपार्टमेंट मधील फ्लंट क्र.१७ (तिसरा मजला), ज्याचे एकूण क्षेत्रफळ ५६४ चौ. फुट (५२.४९ चौ. मि. )असून सोलापूर शहर महानरगपालिका, उप निबंधक कार्यालय, सोलापूर हहीतील ज्याची चर्नुःसिमा पूर्वेस - पॅसेज , पश्चिमेस - खुली जागा, उत्तरेस - डक्ट व फ्लॅट क. १८, दक्षिणेस - स्टेअस्केस

मालमत्ता क्र. (ख): फ्लॅट क्र.३०, ५वा मजला, ज्याचे एकुण क्षेत्रफळ ६६८ ची. फुट म्हणजेच ६२.१५ सके. मि. , सिध्दभवन अपार्टमेंट, सोनिया नगर वर स्थित व जुना स. न. १०८/२, प्लॉट नं. ए-३७ वर बांधकाम केलेले, कसबे सोलापुर, ता. उत्तर सोलापुर . जि.सालापुर, सोलापुर महानगरपालिका व उप निबंधक कार्यालय, सोलापुर हर्दातील पालमना , ज्याची चर्तसिमा पूर्वेस - प्रसंज , पश्चिमेस - खुली जागा, उत्तरेस -खली जागा , दक्षिणेस - डक्ट व फलॅट नं. २९.

वर्राल पैकी १ व २ यांना SARFESAI निवम १३ (२), ॲक्ट२००२ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती य ती त्यांना न मिळता पत आलेली आहे, या कारणास्तव खाली सही करणार यांनी त्यांच्याकडे असलेल्य शेवरच्या माहितीतील पत्यावर नोटीस चिटकवण्यास भाग पाडले आहे. आपण कर्ज रकमेच्या ठरलेल्या अ व नियमानुसार रक्कम परतफेड करण्यात कसुर केल्याने ते खाते दि. ०१.०५,२०२३ रोजी NHB मार्गदर्शकानुसा नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून वर्ग करण्यात आलेले आहे. आपणांस याद्वारे कळविण्यात येते की वरील रक्कपेंचें परतफेड दि. ०२.०५.२०२३ पासूनच्या व्याज व इतर खर्चांसह या नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आंत अदा करावयर्ची आहे. यामध्ये कसुर केल्यास खाली सही करणार यांना SARFESAI नियमाच्या अधिन योग्य ती कारवाई करणेस भाग पाडणार आहे. कर्जदार व जामिनदार यांना वाविषयी सब सेक्शन (८) कायरामधील भेरुपान १३ करे ज्यामध्ये परमफेर विषयी व नारण प्रालप्रनेविषयी उपलब्ध वेळेविषयीच्य अटी लागू आहेत.

तारिख : २६/०५/२०२३ स्थळ : सोलापुर

प्राधिकृत अधिकारी कॅन फिन होम्स लि.

#### पाहिजेत

पुण्यात व्यसनमुक्ती केंद्रात स्वयंपाकासाठी पुरुष वस्ताद त्वरित पाहिजेत. वय ३० ते ५० राहुणे खाणे उत्तम सोय. मो. ८४५९०७४९८६ / ८९८३२६५१४६

विकणे आहे

जुळे सोलापूर डी मार्ट जवळ १बीएचके फ्लॅट विकणे आहे. प्रशस्त, हवेशीर, २४ तास पाणी ९०२९१६८४२४ / ९८५००५०९७१ (एजंट समक्ष)

#### वर पाहिजे

वधू वय २७ शिक्षण १० घरगुती मेसचे डबे बनवते वडील नाही शेती २ एकर (जात मराठा) जातीची शिक्षणाची अट नाही सुयोग्य वर हवा त्वरित विवाह मो. ८०८७२८५७९२.

दै. सोलापूर तरुण भारत मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींमधील मजकूर जाहिरातदाराने दिल्यानुसारच प्रसिद्ध केला जातो. यातील कोणत्याही मजकुराच्या सत्यतेबाबत दै. सोलापूर तरुण भारत हमी घेऊ शकत नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

#### जाहीर नोटीस

सर्वत्रांस विशेषतः ता. बार्शी व मौजे फपाळवाडी येथील सर्व लोकांस आमचे खरेदीदार अशिल यांनी सांगितलेवरुन, जाहीर नोटीस देणेत येते की,

ता. बार्शी पैकी मौजे फपाळवाडी हद्दीतील ग.नं. १२६/१/क क्षेत्र हे. ०१-२० आर, आकार रुपये ०१-६८ पै. यांसी चतुःसिमा- पूर्वेस- गट नं. १२७, दक्षिणेस-गट नं. १२६/१/ड, पश्चिमेस- ग.नं. १३३, १३६, १३७ व उत्तरेस- ग.नं १२६/१/ब, येणेप्रमाणे जमीन आतील तदंगभूत वस्त हक्कासह

वरील जमीन ही सुभाष, संतोष व संदीप गुलाब मांगडे, सर्व रा. बार्शी यांचे प्रत्येकी ४० आर प्रमाणे मालकी व प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीची आहे. त्यांनी त्यांचे कायदेशीर गरजेपोटी सदर जमीन विक्रीस काढली. आमचे अशिल व त्यांचेमध्ये खरेदी विक्रीची बोलणी झाली तसा सौदा होवून बाजारभावाने आमचे अशिलास जमीन खरेदी देणेचे ठरले आहे. उभयतांमध्ये तसा ठराव, करार झाला आहे, सदर जमीन निर्वेध, निजोखमी व प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीची आहे असा विश्वास, भरवसा त्यांनी आमचे अशिलास दिला आहे.

तरी सदर जिमनीचे मालकी, कब्जे वहिवाट, बोजा, गहाण, तारण, पोटगी, लिन लिज, टाच, चार्जबद्दल अगर इतर कोणताही, कोणाचाही हक, अधिकार असतील तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून सात (७) दिवसांत त्याचे हक्क, अधिकाराची संपूर्ण कागदपत्र, पराव्यानिशी खातरजमा करून द्यावी नसता सदर जमीन ही निर्वेध, निजोखमी बिनबोजाची आहे. त्याबद्दल कोणाचेही, कसलेही हक्क, अधिकार नाहीत, असलेस त्यांनी स्वतःहन ते कायम स्वरुपी सोडन दिले आहेत असे समजन आमचे अशिल खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील मग कोणाचीही कसलीही तक्रार, हरकत चालणार णाही, विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

कळावे, ही जाहीर नोटीस दिली. तारीख : २६/०५/२०२३

ॲड. श्री. सचिन एस. कोकाटे, ॲडव्होकेट व नोटरी, बार्शी बार्शी जिल्हा व सत्र न्यायालय, बार्शी बार्शी, जि. सोलापूर मो.नं. ९३२६३८८२१४ (अशिलातर्फे ॲडव्होकेट)



कॅनफिन होम्स् लि.

सि. न. २२४/५. मेलडी बिझनेस सेंटर, पहिला मजला. ऑफिस क. ३ व ४, सीलापुर जनता सह. जैकेड्या वा इंडियन मंडिल म्कृत्जवता, मजरेताडी, जुळे सीलापुर, उत्तर सीलापुर, वि. मोलापुर-४१३००८. मो.. ०२१७२९५१०२७ / ०८९०४०५०२८४ E-Mail ID : solapur@canfinhomes.com

#### मागणी सूचना

दि सेक्यगाईटेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्यिशल असेटम ॲन्ड एन्फोसंगेंट ऑफ सेंक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (क्र. ५४ ऑफ २००२), कलम १३(२) अन्वये

- १. श्री. विश्वनाथ अंबादास दस्सा (कर्नदार), रा. ३४/२/११५, न्यू पाच्छा पेठ, साई बाबा चौंक, ७० फुट रोड जवळ, उत्तर सोलापूर, सोलापूर-४१३००६ (महाराष्ट्र)
- २. सी. सिध्दम्या अंबादास दुस्सा (सह कर्जदार), रा. ३४/२/११५, न्यु पाच्छा पेठ, साई
- ७० फुट रोड जबळ, उत्तर सोलापूर, सोलापूर-४९३००६ (महाराष्ट्र) श्री, अंबादास नरसिंग गडम (जामिनदार), रा. ११०५/५, न्य पाच्छा पेठ, व्यंकटेश वर्ग कॉम्प्लेक्स

र्वेक ऑफ महाराष्ट्र पाठीमार्गे, सोलापूर-४१३००६ (महाराष्ट्र) ह्यातील क. १ व २ यांनी आमच्या बैंकेच्या शाखेतून गृहकर्ज घेतले असून त्यास तारण प्ररूपन खालील क. १. श्री. विश्वनाथ दुस्सा आणि क.२ सिध्दाम्मा अंबादास दुस्सा यांच्या मालमत्ता गहाण ठेवली आहे दि. २.५.२०२३ अखेर आपणाकड्न रू. ४०.७७.२९२ व व्याज व इतर खर्चासह कॅनफिल्स होम लि यांना देणे बाकी आहे

#### तारण ठेवलेल्या मालमत्तचे वर्णन

लमत्ता क्र. (अ): जुना सं. नं. १९०/२, नवीन स. नं. १०८/२, सोनिया नगर प्लॉट क्र. अ-३७ कस त्रोलापुर, ता. उत्तर सोलापुर, जि. सोलापुर येथील सिध्टीमवन अपार्टमेंट मधील फ्लंट क्र.१७ (तिसरा मजला) त्याचे एकूण क्षेत्रफळ ५६४ चौ. फुट (५२.४९ चौ. मि. )असून सोलापूर शहर महानरगपालिका, उप निवंधक कार्यालय, सोलापुर हहीतील ज्याची चर्नुःसिमा पूर्वेस - पॅसेज , पश्चिमेस - खुली जागा, उत्तरेस - डक्ट व

स्के. मि. , सिध्दभवन अपार्टमेंट, सोनिया नगर वर स्थित व जुना स. न. १०८/२, प्लॉट नं. ए-३७ वर बांधकाम केलेले, कसबे सोलापूर, ता. उत्तर सोलापूर , जि.सालापूर, सोलापूर महानगरपालिका व उप निबंधक कार्यालय, सोलापूर हर्दातील मालमना , ज्याची चर्तसिमा पूर्वेस - पॅसेज , पश्चिमेस - खुली जागा, उत्तरेस -खुली जागा , दक्षिणेस - इक्ट व फ्लॅट नं. २९.

वरील पैकी १ व २ यांना SARFESAI नियम १६ (२), ऑक्ट२००२ अन्वये नोटीस वजावण्यात आलेली होती य ती त्यांना न मिळता परत आलेली आहे, या कारणास्तव खाली सही करणार यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेवरच्या माहितीतील पत्यावर नोटीस चिरकवण्यास भाग पाइले आहे. आपण कर्ज रक्तमेच्या ठरलेल्या अटी व नियमानुसार रक्कम प्रतापेड करण्यात कसर केल्याने ते खाते दि. ०१.०५.२०२३ रोजी NHB मार्गदर्शकानुसार नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून वर्ग करण्यात आलेले आहे. आपणांस याद्वारे कळविण्यात येते की वरील रक्कमेची पातफेड दि. ०२.०५,२०२३ पासूनच्या व्याज व इतर खर्जासह या नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आंत अदा करावधर्वी आहे. यामध्ये कसुर केल्यास खाली सही करणार यांना SARFESAI नियमाच्या अधिन योग्य ती कारवाई करणेस भाग पाडणार आहे. कर्जदार व जामिनदार यांना वाविषयी सब सेक्शन (८) कायद्यामधील सेक्शन १३ कडे ज्यामध्ये परतफेड विषयी व तारण मालमत्तेविषयी उपलब्ध चेळेविषयीर अटी लागू आहेत

स्थळ : सोलापुर

प्राधिकृत अधिकारी कॅन फिन होम्स लि

## जाहीर समन्स

मा.उपनिबंधक सहकारी संस्था, (परसेवा)

सोलापुर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को-ऑप. असोसिएशन लि.सोलापुर ११३(अ), सिध्देश्वर पेठ, स्टेट बँक ऑफ इंडिया, ट्रेझरी शाखेशेजारी, सोलापूर - ०१ माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को-ऑप. बँक लि.माढा - अर्जदार

विरुद्ध खालील तपशिलातील नमुद केलेले थकबाकीदार सभासद) - जाब देणार

अ. क्र.	केस नंबर	दावा रक्कम	जाब देणार नं.	जाब देणार यांचे नाव व पत्ता
१	१७४९/	७,९६,१३४/-	१	अंबऋषी भागवत कदम
	7077-			लिंगेश्वर रेसिडेन्सी, २ रा मजला प्लॉट
	२०२३			नं.३०२, मजरेवाडी, सोलापूर

या कामी अर्जदार बँक यांनी दाखल केलेल्या अर्जातील वर नमुद केलेल्या जाब देणार यांनी दिलेला पत्ता उपलब्ध होत नसल्याने सदर जाहीर समन्स देत आहेत

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने वार शुक्रवार दि.0९/0६/२0२३ रोजी दुपारी १२.00 वाजता कागदपत्रासह या कार्यालयात हजर रहावे. या नोटीसीद्वारे जाब देणार यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल व निर्णय देण्यात येईल. त्याचप्रमाणे वरील तारखेस अगर तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यास कसुर केल्यास आपला

आज दि. २६/०५/२०२३ रोजी माझी सही व कार्यालयाचे मुद्रेसह हे जाहीर समन्स



सही / -उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) सोलापुर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को-ऑप. असोसिएशन लि., सोलापूर

#### लवाद अधिकारी ॲड. तनपरे गोविंद दशरथ

(मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीज ॲक्ट २००२ आणि आर्बिटेशन ॲन्ड कन्सिलेन<sup>े</sup> ॲक्ट अन्वये)

जा.क्र. ६२३ दि. २६/०५/२०२३

रेणुका भवन, २ मजला, सर्वे नं. ३५/२अ-२ब, पुष्पक हॉटेलजवळ, पाईप लाईन रोड, सावेडी, अ.नगर, अहमदनगर - ४१४ ००१

जाहीर नोटीस

श्री रेणकामाता मल्टीस्टेट को-ऑप, क्रेडीट सोसायटी लि.

	विरुद्ध	Į.
लवाद अर्ज क्रमांक	सामनेवाला क्रमांक	सामनेवाला यांचे नांव व पत्ता
५७३/२०२३	कर्जदार	<b>१) श्री. वळेकर किरण जयसिंग</b> मु.पो. वाकडी परंडा (रुरल), ता.परंडा, जि. उस्मानाबाद
	जामीनदार	<b>१) श्री. होरे नवनाथ उत्तरेश्वर,</b> मु.पो. पिंपळ वाडी परंडा(रुरल), ता.परंडा, जि. उस्मानाबाद
	जामीनदार	२) <b>श्री.वळेकर शिवाजी गोरक्ष,</b> मु.पो. वाकडी परंडा (रुरल), ता.परंडा, जि. उस्मानावाद
६१७/२०२३	कर्जदार	<b>१) श्री. दराडे रवींद्र तानाजी</b> मु.पो. २४८८ खुरपे बोळ, बार्शी, ता.बार्शी, जि. सोलापूर
	जामीनदार	<ol> <li>श्री. होनराव राहल शंकरराव,</li> <li>मु.पो. १७ नं. शाळेसमोर, बाशीं, ता.बाशीं,</li> <li>जि. सोलापूर</li> </ol>
	जामीनदार	२) श्री.शेवते सिद्धेश्वर शंकर मु.पो. २४८८ खुर्पे बोळ, आडवा रस्ता, बार्शी, ता.बार्शी, जि. सोलापूर

सदर नोटीसद्वारे तम्ही वरील सर्व सामनेवाला यांना कळविण्यात येते की. अर्जदार यांनी तुमचेविरुद्ध वर नमूद लवाद अर्ज या कार्यालयात दाखल केलेला आहे. सदर लवाद अर्ज चौकशीच्या कामी आपण दिनांक १०/०६/२०२३ रोजी ठीक सकाळी ११.०० वा. लवाद कार्यालयात न चुकता हजर रहावे. तुम्ही जर हजर न राहिल्यास तुमच्या विरुद्ध लवाद अर्जाचा एक्स पार्टी/एकतर्फी हुकूम करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदर नोटीस माझ्या सही व शिक्क्यानिशी दिले असे.

(गोल शिक्का)

ॲड. तनपुरे गोविंद दशरथ, लवाद अधिकारी

# फडणवीसांच्या दौऱ्याने विरोधकांची बोलती बंद

# भाजपमध्ये उत्साहः इनकमिंगमुळे वाढली चर्चा

तभा वृत्तसेवा, सोलापूर, दि. २६ मे -

उप मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुरूवारच्या दौऱ्यामुळे विरोधकांची बोलती बंद

झाली आहे. विरोधकांच्या आरोपांना फडणवीस यांनी विकासकामातून उत्तर दिल्याने शहरात चर्चेचा विषय झाला आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा

दौरा झाला. त्यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याम्ळे काँग्रेस नेत्यांचा उर भरून आला. महापालिकेत सत्ता आणण्याची घोषणा झाली. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उत्साही कार्यकर्त्यांची छोटे प्रश्न पुढे करून टीकाटिप्पण्णी सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुरूवारी दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत व

महापालिकेच्या विकासकामांचे लोकार्पण केले.

यावेळी त्यांनी शहरातील रखडलेल्या योजनांवर

भाष्य केले. समांतर जलवाहिनी व विमानसेवेचा

प्रश्न स्टेल असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध विरोधकांचा उठलेला पोटशूळ याकडे त्यांनी लक्ष वेधले. विरोधकांनी कितीही आपटाआपटी केली तरी जनतेतील त्यांची लोकप्रियता कमी होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार विजयकुमार

देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांनी काँग्रेसम्क्तीसाठी केलेल्या निर्धारामुळे सर्वांची दातखीळ बसली आहे.

आमदार विजयकुमार देशमुख यांनी निंबर्गी यांच्या पक्षप्रवेशाला अप्रत्यक्षपणे धक्का दिला आहे. एक माजी शहराध्यक्ष गेला तरी

भाजपला काहीच फरक पडत नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख रामदास मगर, माजी नगरसेविका अनिता मगर, प्रकाश कोडम, गंगाधर बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रुपेश भोसले, माजी नगरसेवक सुनील खटके, ज्योती खटके, माजी नगरसेवक मंदाकिनी पवार, किरण पवार, काँग्रेसचे जयवंत सलगर, गौतम कसबे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद भवर, रतन क्षीरसागर, गुरुनाथ कावडे, काँग्रेसचे जगदीश व्हंद्राव, राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यंकटेश पवार, माजी उपमहापौर समन मुदलीयार, रेवती मुदलीयार यांनी भाजपम ध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसनी एकमेकांची माणसे फोडून जे इनकमिंग केले त्यापेक्षा भाजपचे हे इनकमिंग खूपच मोठे आहे. महापालिका निवडण्कीसाठी इतकी मोठी ताकद भाजपच्या पाठीशी आली आल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे या इनकमिंगवर कोणाचीच प्रतिक्रिया आलेली नाही हे येथे उल्लेखनीय.

#### योजनाचा धडका सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत महाशिबीर घेउन सर्व विभागांच्या योजनांचा एकाच छताखाली लाभ द्या अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उत्तर व दक्षिण तहसील कार्यालयाने घेतलेल्या महाशिबिराला लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मि ळाला आहे. विविध दाखले, पेन्शन, वीज कनेक्शनपासून रेशनकार्डाचा प्रश्न सुटल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

# जिल्ह्यात बारावीत मुलींचीच बाजी

## ९३.६८ टक्के निकाल: चार विषयात मुलींची टक्केवारी जास्त

तभा वृत्तसेवा,

सोलापूर, दि. २६ मे -

पुणे एचएससी बोर्डातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल घोषीत झाला असून, सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९३.६८ टक्के लागला आहे. उत्तीर्णामध्ये मुलीनीच बाजी मारल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख यांनी

जिल्ह्यात मागील शैक्षणिक वर्षात बारावीसाठी ३० हजार ५३८ मुले व २२ हजार ७१९ मुली अशा ५३ हजार २५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यातील ३० हजार २१३ मुले व २२ हजार ५२९ मुली असे ५२ हजार ७४२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील २८ हजार ४२ मुले व २१ हजार ८५० मुली असे ४९ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्यात मुलांची टक्केवारी ९१.८२ तर मुलींची टकेवारी ९३.६८ टके इतकी आहे. शास्त्र विषयाचा





निकाल ९८.०६ टक्के, कॉमर्सचा ९५.५६. आटर्सचा ८९.३३ व व्होकेशनलचा ९१.४८ टक्क़े इतका लागला असून, यातही मुलींचे प्रमाण जास्त आहे. टेक्नीकल सायन्सचा निकाल ९६.०७ टक्के लागला असून, यात मुलींचे प्रमाण कमी आहे.

#### कॉपीमुक्त अभियान यशस्वी

जिल्हयात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर वेगवेगळी पथके कार्यरत करण्यात आली होती. त्यामुळे गुणवंताना चांगला न्याय मिळाल्याबद्दल पालकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे पहावयास मिळाले.

#### पैशाची मागणी करून विक्रेत्याला मारहाण

सोलापूर : येथील भारत नगर परिसरात आंबे विक्रेत्याला पैसे मागून बेदम मारहाण करून ५ ते ६ जणांनी मिळून नासधूस केली. ही घटना दि.२४ मे रोजी घडली.

अरबाज अल्ताफ बागवान (वय २४) असे जखमीचे नाव आहे. हा त्याच्या गोदामात आंबे आल्याने आंबे छाटत बसलेला होता त्यावेळी आरोपी रोहित परदेशी, चेतन परदेशी, अभिषेक परदेशी, गण्या लंबू, आरिफशेख व इतर त्यांचे साथीदार हे तेथे आले आणि ५०० रूपये मागितले त्यावर त्यांना नकार दिल्यावर आंब्याची पेटी देण्याची मागणी केली त्यालाही नकार दिल्याने सर्व आरोपींनी मिळून दमदाटी शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने व सळईने आंब्याच्या कॅरेटला मारून नगंभीर जखमी केले.

#### राहत्या घरी तरुणाची गळफासाने आत्महत्या

सोलापूर : विजापूर रस्त्यावरील विजय देशमुख नगरात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार २६ रोजी सकाळी सहा वाजता राहत्या घरात घडली.सिध्दू मल्लप्पा गायकवाड (वय-३६) असे तरुणाचे नाव आहे.शुक्रवार सकाळी सहाच्या समारास सिध्द हे राहत्या घरी छताच्या लोखंडी पाईपला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.नातेवाईकांच्या सहाय्याने विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार सोनार यांनी शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले.परंत् उपचारापूर्वीच सिध्दू मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची नोंद

#### मुलीला विकल्याप्रकरणी बापासह महिलेच्या कोठडीत वाढ

सिव्हील चौकीत झाली आहे.

सोलापूर : पंधरा वर्षांच्या पोटच्या मुलीला विकल्या प्रकरणी बापासह महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.पित्याने मुलीला शहरातील एका कला केंद्रात अडीच लाखांना चार महिन्यांपूर्वी दिले होते. पीडित मुलीने एके दिवशी सोशल मीडियावरून आपल्या आईला संपर्क साधला.तिने आपल्यासोबत घडलेली आपबिती आईला सुनावली. ही घटना ऐकून आईला धक्काच बसला.यामुळे तत्काळ पीडितेची आई सोलापुरात आली. तिच्या तक्रारीवरून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वडील व महिलेला अटक झाली होती. त्यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीना ३० मे पर्यंत वाढीव पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.



## PRECISION CAMSHAFTS LIMITED

Regd. Office: E-102/103 MIDC, Akkalkot Road, Solapur, MH 413006 CIN: L24231PN1992PLC067126

Extract of Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2023 [(Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015]

		-	(Rs. in Lakhs, except	Earnings per share				
7		Consolidated						
Sr. No.	Particulars	Quarter ended March 31, 2023	Year ended March 31, 2023	Quarter ended March 31, 2022				
		(Audited)	(Audited)	(Audited)				
1.	Revenue From Operations	27,857.11	1,08,014.49	22,902.75				
2.	Profit / (Loss) Before Exceptional Item & Tax	1,131.20	6,027.80	(592.01)				
3.	Profit / (Loss) Before Tax	1,131.20	6,027.80	847.78				
4.	Profit / (Loss) for the Period / Year	1,110.94	4,628.59	697.20				
5.	Total Comprehensive Income / (loss) (after tax)	1,082.97	4,536.67	769.98				
6.	Paid up Equity Share Capital (Equity Share of 10/- each)	9,498.58	9,498.58	9,498.58				
7.	Other Equity excluding Revaluation Reserve	8						
8.	Earnings per share (of Rs.10/- each)							
	Basic :	1.17	4.87	0.73				
	Diluted :	1.17	4.87	0.73				

. The above financial results for the quarter and year ended March 31, 2023 have been subjected to audit by the statutory auditors of the Group and reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Holding Company at the meeting held on May 26, 2023.

. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements ('LODR')) Regulations, 2015. The full format of the audited Standalone & Consolidated Financial Results of the Company are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website

. These Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under and in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular no. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5" July, 2016.

. The board of directors of the holding company have recommended the final dividend of Rs 1/. per equity share of the face value of Rs 10 per equity share for the year ended March 31, 2023. The payment of dividend is subject to approval of shareholders at the ensuing Annual General meeting of the holding

			Standalone		
Sr. No.	Particulars	Quarter ended March 31, 2023	Year ended March 31, 2023	Quarter ended March 31, 2022	
NO.		(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1.	Revenue from Operations	16,880.03	62,634.38	15,025.52	
2.	Profit / (Loss) Before Exceptional Item and Tax	1,986.62	8,341.06	2,190.63	
3.	Profit / (Loss) Before Tax	1,986.62	8,341.06	2,190.63	
4.	Profit / (Loss) for the period	1,403.80	6,094.82	1,624.92	
5.	Total Comprehensive Income / (loss) (after tax)	1,391.89	6,108.40	1,716.32	

Date: May 26, 2023